

Ref No. 3096/24 10 September 2024

The Department of Corporate Services BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001 (Scrip Code: 500245)

Dear Sir / Madam,

Subject: Notice to the Members published in the newspapers

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; we submit the copy of the Notice to the Members regarding 'Final Dividend for the financial year 2023–2024 and applicability of deduction of the Tax at Source ('TDS') on the sum of dividend'.

The aforesaid notice has been published on 10 September 2024 in following newspapers:

- Financial Express [English language newspaper] in all India editions and
- Loksatta [Marathi language newspaper] in Pune edition.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Kirloskar Ferrous Industries Limited

MAYURESH
VINAYAK GHARPURE
VINAYAK GHARPURE
Date: 2024.09.10 16:12:24
+05'30'

Mayuresh Gharpure Company Secretary

Encl : a/a

## Kirloskar Ferrous Industries Limited

A Kirloskar Group Company

Registered Office:

13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune 411003, Maharashtra Telephone: +91 (20) 66084645 Telefax: +91 (20) 25813208 / 25810209 Email: kfilinvestor@kirloskar.com Website: www.kirloskarferrous.com

CIN: L27101PN1991PLC063223

k∤rloskar

### **FINANCIAL EXPRESS**

FORM NO. NCLT 3A BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, CHENNAI BENCH, AT CHENNAI COMPANY PETITION CP/CAAI/52(CHE)/2024

IN COMPANY APPLICATION CA(CAA)/14(CHE)/2024 AND COMPANY PETITION CP(CAA)/53(CHE)/2024

COMPANY APPLICATION CA(CAA)/18(CHE)/2024

Retween Between:
Udaya FM Private Limited
CIN: U92490Th11994PTC027431
Registered office at Murasoli Maran Towers, 73,
MRC Nagar Main Road, MRC Nagar,
Chennai, Tamil Nadu-600028

... Transferor Company

Kal Radio Limited CIN: U92131TN2005PLC057755, Registered office at Murasoli Maran Towers, 73 MRC Nagar Main Road, MRC Nagar Chennai, Tamil Nadu, India, 600028.

Transferee Company

### NOTICE OF PETITION

TAKE NOTICE OF PETITION

TAKE NOTICE that, a Company Petition filed by the above mentioned Transferor Company and Transferee Company under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning the Scheme of Amalgamation between Udays Aff Wrisal Emitted ("Transferor Company") and Kla Radio Limited ("Transferee Company") and their respective shareholders and creditors ("Scheme"), was admitted by the horb lie National Company Law Tribunal, Chennal Bench ("NCLT") on 19th August 2024 and the said Company Petition is fixed for hearing on 04th December 2024. said Company Petition is fixed for hearing on 04th December 2024. Any person desirous of supporting or opposing or making persentation(s) in relation to the said Company Petition are requested to send, to the Registra, NCIT, Corporate Bhawan, III Prof, beach Road, Mamadi, George Town, Chennal – 600001 and a copy to the Transferror Company and Transferre Company at their respective registered office(s), notice of their infention signed by them or their advocate not later than two (2) days before the date fixed for the final hearing of the Company Petition. Where any such person seeks to oppose the Petition, the grounds of opposition in the form of an Afficiaru, shall be furnished along with such notice. A copy of the Company Petition along with all the exhibits will be furnished by the Transferor Company and Transferee Company and at their respective registered office(s), to any person requiring the same on payment of the prescribed fees for the same.

Dated this 10th September 2024

For Kal Radio Limited IIMA MADHII

For Udaya FM Private Limited K VIJAY KUMAR

Company Secretary DIN: 03578076 Kirloskar Ferrous Industries Limited

Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune - 411 003 CIN: L27101PN1991PLC063223

#### NOTICE TO THE MEMBERS

This is to inform that the Board of Directors of the Company at its meeting held on 9 August 2024 has recommended a Final Dividend of ₹ 2.50 per Equity Share with Face Value of ₹ 5 each (i.e. 50 percent) for the financial year 2023-2024 for the approved of the Members of the Company at their Annual General Meeting (AGM's) to be held on Tuesday, 24 September 2024 and the Final Dividend, if declared by the Members at the AGM, with be paid on or before 22 October 2019.

Dividend, if declared by the Members at the AGM, will be paid on or before 22 October 2024.

In accordance with the provisions of the Incomer tax Act, 1961 (the Act) as amended from time to time, dividend declared or paid by a Company shall be taxable in the hands of the shareholders and the Company is required to deduct Tax et Source (TDS) at the applicable rates. Therefore, the TDS will be deducted at the time of payment of dividend.

Tax rate applicable to a shareholder depends upon residential status and classification as par the provisions of the Act. All members are thereby requested to update at the variest any change in residential status and/or as part the provisions of the Act. All members are thereby requested to update at the variest any change in residential status and/or category with the PGP, us. Link Inture india Private Limited in case of shares held in physical form), as may be applicable at the earliest before 13 September 2024.

A detailed communication regarding the withholding tax on dividend alongwith necessary annexures and guidance on registration / updation of details of bank account to receive dividend has been sent by email to those Members, whose email IDs are registered with the Depository Participants or with the RTA, as the case may be.

Accollication forms for classime Not rease rates the case may be.

Participants or with the RTA, as the case may be.

Application forms for claiming Nilor less rate of TDS by Resident Shareholders [such as Form 15G. Form 15H in case of individuals and self-declaration by entities] and by Non Resident Shareholders [such as Form 10F and self-declaration] can be downloaded from the website of the Khate Littus Zhwawilinkinitus countivilient downloads Intuil

To enable us to determine applicable rate of TDS / withholding tax, you should upload necessary documents at Intus Zi/linkinitus co.in/formserg@submission-of-form-15g-15h.html or send by email to kfillinvestor@kirloskar.com before Friday,13 September 2024.

No communication on tax determination / deduction shall be considered after 13 September 2024.

A Member of the Company holding equity shares in physical form can register or update details of bank account with the RTA by sonding signed cepies of KYC Forms (vs. ISR-1, ISR-2, ISH 3 / ISR-3 as applicable Jalongwith supporting documents to the email ID <u>purposition in the Company holding occurs to the email ID purposition in the Company holding equity shares in physical form has updated earlier KYC details again.</u>

A Member of the Company holding equity shares in electronic form can register or update details of bank account with respective Depository Participant.

Documents furnished by the members shall be subject to review and examination by the Company before granting and beneficial rate or Nil rate. The Company reserves the right to reject documents in case of any discrepancy of documents are found to be incomplete. Decision of the Company with respect to the validity of any document shall be final.

For Kirloskar Ferrous Industries Limited

Place : Pune Date : 9 September 2024

investors can contact NPCI at the toll-free number: 18001201740 and mail ld: ipo.upi@npci.org.in

Mayuresh Gharpure

· Tel: +91 20 66084645 · Fax: +91 20 25813208 · Fmail: kfilinvestor@kirloskar.com. · Wehsite: www.kirloskarferrous.com

fark bearing word "Kirloskar" in any form as a suffix or prefix is owned by Kirloskar Proprietary Limited and Kirloskar Perrous Industries Limited is the Permitted User"

PICICI MATTAL

ICICI Prudential Asset Management Company Limited

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001 Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100,

Webstre: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com ntral Service Office: 2<sup>nd</sup> Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express ghway, Goregoon (E), Mumbol - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313 Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Equity & Debt Fund, ICICI Prudential Long Term Bond Fund and ICICI Prudential Regular Savings Fund (the

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (ICICW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on September 12, 2024\*;

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	NAV as on September 6, 2024 (₹ Per unit)	
ICICI Prudential Equity & Debt Fu	ind		
Annual IDCW	2.30	28.47	
Direct Plan – Annual IDCW	2.30	31.07	
ICICI Prudential Long Term Bond	Fund		
Quarterly IDCW	0.3020	12.5469	
Direct Plan – Quarterly IDCW	0.3268	12.9094	
ICICI Prudential Regular Savings	Fund		
Quarterly IDCW	0.4381	11.9482	
Direct Plan - Quarterly IDCW	0.5614	14.6888	

- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.

  Subject to deduction of applicable statutory levy, if any

Subject to deduction or applicable statutory lety, it any \* or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day. The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited Sd/-

Date : September 9, 2024 Authorised Signatory No. 005/09/2024

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

ease awareness about Mutual Funds, we regularly co Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

#### nue From Previous Page



Simple, safe, smart way of Application!!!!

\*Applications supported by blocked amount (ASBA) is a better way of applying to offers by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA below.

Mandatory in Public offers. No cheque will be accepted.

UPI-Now available in ASBA for all individual investors applying in public Offers where the application amount is up to ₹500,000, applying through Registered Brokers, Syndicate, CDPs & RTAs. UPI-Now mandatory in ASBA for Retail Individual Bidders ("RIBs") applying through Registered Brokers, DPs & RTA. RIBs also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account.



Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021.

\*ASBA has to be availed by all the investors. UPI may be availed by Retail Individual Bidders.

For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA Form & abridged prospectus and also please refer to the section "Offer Procedure" beginning on page 265 of the RHP. The process is also available on the website of AIBI and Stock Exchange in the General information Document. ASBA Forms can be downloaded from the National Stock Exchange of India Limited ("NSE") and can be obtained from the list of banks that is displaying on website of SEBI at <a href="www.sebi.gov.in">www.sebi.gov.in</a>. For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to the link: <a href="www.sebi.gov.in">www.sebi.gov.in</a>. Kotak Mahindra Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Offer in accordance with the requirements of the SEBI Circular dated November 1, 2018, as amended. For UPI related queries,

CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AS REGARDS ITS OBJECTS: For information on the main objects and other objects of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 149 of the RHP. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 318 of the RHP. LIABILITY OF MEMBERS OF THE COMPANY: Limited by shares.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE: The authorized share capital of the Company is ₹ 24,00,00,000 divided into 2,40,00,000 Equity Shares of ₹ 10 each. The Offered, subscribed, and paid-up share capital of the Company before the Offer is ₹ 17,19,94,480 divided into 1,71,99,448 Equity Shares of ₹ 10 each. For details of the Capital Structure, see chapter titled "Capital Structure" beginning on page 68 of the RHP.

NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company; Abhishek Rishikesh - 5,000 Equity Shares, Karthika Menon - 5,000 Equity Shares of ₹ 10 each.

LISTING: The Equity Shares Offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the Emerge Platform of National Stock Exchange of India Limited ("NSE emerge") in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, as amended from time to time. Our Company has

The Clay of the Ecupity shales of Section (Including a responsibility of the Clay of the C

DISCLAIMER CLAUSE OF NSE ("NSE EMERGE") (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed of construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to page 244 of the RHP for the full text of the Disclaimer Clause of NSE.

TRACK RECORD OF BOOK RUNNING LEAD MANAGER: The Merchant Banker associated with the Offer has handled 10 public Offers in the past three years.

GENERAL RISK: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Offer unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer including the risks involved. The Equity Shares Offered in the Offer have neither been recommended nor approved by Securities and Exchange Board of India guarantee the accuracy or adequacy of this Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on Page 32 of this Red Herring Prospectus.

# BOOK RUNNING LEAD MANAGER

## UNISTONE CAPITAL PRIVATE LIMITED

A/305. Dynasty Business Park Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai - 400 059. Telephone: 022 4604 6494; Email: mb@unistonecapital.com Investor grievance email: compliance@unistonecapital.com

UNISTONE Contact Person: Brijesh Parekh;
Website: www.unistonecapital.com
SEBI registration number: INM000012449 CIN: U65999MH2019PTC330850

# REGISTRAR TO THE OFFER

# **LINK**Intime

C-101, 247 Park, 1st Floor L.B.S Marg, Vikhroli West Mumbai - 400083, Maharashtra, India Telephone: +91 8108114949

Email: deccantranscon.ipo@linkintime.co.in Investor grievance email: deccantranscon.ipo@linkintime.co.in

Website: www.linkintime.co.in CIN: U67190MH1999PTC118368

Facsimile: +91 22 49186060

# Khushoo Gautam

Notation Galutani,
Deccan Transcon Leasing Limited
Suite No 507, 5th floor, Image Capital Park, Image Garden Road, Madhapur, Shaikpet,
Hyderabad- 500081, Telangana, India
Telephone: 040-40146828
Website. www.decentrog.com

Website: www.deccantrans.com Email id: compliance@deccantrans.com

Investors can contact the Company Secretary and Compliance Officer, BRLM or the Registrar to the Offer in case of any pre-Offer or post Offer related problems, such as non-receipt of letters of Allotted ment, non-credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode.

AVAILABILITY OF RHP; Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and investors are advised to refer to the Red Herring Prospectus and the Risk Factor contained therein, before applying in the Offer, Full copy of the Red Herring Prospectus shall be available.

at the website of Stock Exchange www.nselndia.com, the website of Book Running Lead Manager www.unistonecapital.com and from the Registered Office of the Company.

AVAILABILITY OF BID-CUM-APPLICATION FORMs: Bid-Cum-Application forms can be obtained from the Registered Office of the Company; Decean Transcon Leasing Limited (Telephone: 040-40146828) BRLM: Unistone Capital Private Limited (Telephone: 022-4604 6494) Syndicate Members Giriral Stock Broken Private Limited (Telephone: 034-40054519/9547473969), Registered Brokers, RTA and CDPs participating in the Offer. Bid-cum-application Forms will also be available on the websites of, NSE (www.nseindia.com) and the designated branches of SCSBs, the list of which is available at websites of the Stock Exchange and SEBI.

SYNDICATE MEMBER: Girirai Stock Broking Private Limited

BANKERS TO THE OFFER, SPONSOR BANK/ ESCROW COLLECTION BANK/ PUBLIC OFFER BANK/ REFUND BANK: Kotak Mahindra Bank Limited UPI: UPI Bidders can also Bid through UPI Mechanism

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

For DECCAN TRANSCON LEASING LIMITED

On Behalf of the Board of Directo Jaidev Menon Parath

Chairman & Whole Time Director

DECCAN TRANSCON LEASING LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filled the RHP with Registrar of Companies, Hyderabad on September 05, 2024. The RHP shall be available on the website of the BRLM to the Offer at <a href="https://www.inistonee.apital.com">https://www.inistonee.apital.com</a> and websites of NSE i.e. <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a>. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, see section titled "Risk Factors" beginning on page 32 of the RHP Potential investors should not rely on the DRHP for making any investment decision.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States.

except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and any applicable U.S. state securities laws. There will be no public offering in the United States and the securi being offered or sold in the United States



Place: Hyderabad

Date: September 09, 2024



financialexp.epapr.in

Pune

### आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

DEBTS RECOVERY

APPELLATE TRIBUNAL

1st Floor, Telephone Evelunas

Ist Floor, Telephone Exchange Bhavan, Plot No. 19, Arhur Bunker Road, Colaba Market, Colaba, Mushasi - 400005.

LA (D) Nos. 1004/2024, 1006/2024, 1006/2024, 12024, 1655/2024, 1656/2024, 1

Respondense Original Robit House No. 27A, Ward Mo. 3 Partyriaram Mukundiparam Chalakudi Dairica Firshur, Sate Respondent No. 6 Mr. Kalluveettil Johnny (K.M. Johny Rat 227Z, Maruti Complex, Pimpri Colony, Pimpri Maruti Complex, Bindense No. 6 Mr. Martin Ma

is Notice by Esper Function in June 2012 and Papeal & As may please be collected from Adveerdhaval B. Shitole, Having Office at Office No. 3, and Floor, Sai Complex uidding, Opposite to Roopali Hotel, C.Road, Shiviajingaar, Pune-41 1004, our may appear before the Horbid bairpresson on U1/02/02/4 at 11:00 m for filing reply if any and hearing on the control of the

r Advocate on your behalf or ne by law authorized to act this matter it will be heard a

DRAT, Mumbai

्युचीचा अवस्यराप्तमा बेका शर. भाजून आळळाला जागावः) DN: LESH101700014PLC097702 मेन्नीम्पत कार्यानयः केआराम दोवसं. साराज मनसा, हिंगरत रोड, पेटोट, पेळाँ इ 60031. टेसी : +91 44 4564 4000 फैनसः +91 44 4564 4022.

# **IDFC FIRST**

### परिशिष्ट-IV-ए [नियम 8 (6) आणि 9 (1) ची तरतूद पाहावी] अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

मिलाबि टेटेंगर (परभोगिट) रूप, 2002 मधेन नियम 5 (6) आणि 9 (1) का गहुँचेकर प्रश्नान कायता जिलाबिटवंडन और किन्तुस्कर और स्वयन्त्रिक्त और सा अधिसा और मिलाबिटवंडन और किन्तुस्कर और स्वयन्त्रिक्त और सा अधिसा और मिलाबिटवंडन अपने कि स्वयन्त्रिक्त सा अधिसा और सा अधिसा अधिसा और सा अधिसा अधिस

अ. क्र.	(i) मागणी सूचना रक्कम	(ii) करार आयडी	सह-कर्जदार आणि जामीनदार यांचे नाव	(iv) तारण मालमतेचा पत्ता	(v) आर्राक्षत किंमत स्वक्रम	(vi) वयाणा स्क्रम	(vii) लिलायाचा दिनांक व वेळ	(viii) वयाणा रक्कम लिलाव दिनांक व वेळ -	(ix) पाहणीची दिनांक व वेळ	अधिकाऱ्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक
-	रु. 2624594.27/- मागणी सूचना दिनांक : 02- फेब्रुवारी-2019	12648384	गजेश अरुण साळुंखे आणि सावित्री गजेश साळुंखे	गट क्र. 1305, गांव चिखली पुणे, महासष्ट्र - 411019	₹. 3399532.20/-	₹. 339953,22/-	27-सप्टेंबर-2024 रेजी स. 11.00 ते दु. 1.00 वाजेपर्वत		स. 10.00 ते दु. 4.00 वाजेपर्वत	नाव : आशिष दाहट संपर्क क्रमांक : 9407868444 नाव : अभिषेक प्रवार संपर्क क्रमांक : 9029671255
2	रु. 2001791.68/- मागणी सूचना दिनांक: 22-मे- 2019	13895549	सोहेल फैजअहमद शेख, ऑटो क्रापट, फैसल फैजअहमद शेख आणि खिरुत्रिसा फेर्स सेख	पुर्वाल मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकते, फ्लॅट क्र. बी- 15, चौथा मजला, सक्टें क्र. 8अ, कॉडबा खुर्द, ता. हकेली, पुणे - 411048	₹. 1717669,80/-	₹. 171766.98			20-सप्टेंबर-2024 रेजी स. 10.00 ते दु. 4.00 वाजेपवैत	नाव : आशिष दाहट संपर्क क्रमांक : 9407868444 नाव : अभिषेक पतार संपर्क क्रमांक : 9029671255

ार काही जंगम मत्ता असल्यास त्यांची विक्री करण्याचा अधिकार ना स्वा/-प्राधिकृत अधिकारी, आयडीएफसी फर्स्ट बँक लिं (पूर्वीची आयडीएफसी बँक लिमिटेड म्हणून ओळखली जाण दिनांक : 10.09.2024

# OSBI

प्रपत्र अ

मार्वल ओमेगा बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या

धनकोंचे लक्ष वेधण्यासाठी

मर्वादित दायित्व ओळख क्रमांक कॉर्पेरिट कर्जदाराच्या नेंदणीकृत कार्यालय

यावे सादर करणाची शेवटवी तार्वध्य कलम 21 च्या ज्या - कलम (६ए) च्या खेर (बी) अंतर्गत, अंतरिम ज्यात व्यवसारिकडों मिश्रित केलेले कर्जावाचे वर्ग, जर असरील व चर्तालील कर्जावाचे वर्गपकुल प्रतिविधी मृष्णु-काम करणसासी ओळसल्या गेलेल्ल दिवाळखोर व्यावसारिकांची नाये (प्रत्येव

....... ज्यावस्थायकाची नावे (प्रत्येव वर्गसाठी तीन नावे) (अ) संबंधित कॉर्म आणि (ब) अधिकृत प्रतिनिधीचे तपतील येथे उपलब्ध आहेत

मार्वल ओमेगा बिल्डर्स प्राथव्हेट लिमिटे

U45200PN2010PTC136620

श्री. बिरेंद्र कुमार अग्रवाल BBMPA-001/IP-P00564/2017-18/1104 913, कॉर्नेस्ट अनेक्सी, सोनावाला लेन, उद्योग जवळ, गॉसाव (पु.), मुंबई 400063, महागष्ट्र. cirp.omega@gmail.com, bk@bhamaconsulting.com

भारतीय स्टेट बँक, (साबी स्ट्रेस्ड ॲसेट्स स्किस्हरी शाखा, वर्धमान बिल्डिंग, दुसरा मजला, ३२१/ए/उ महाला फुले पेठ, सेव्हन लव्हन चीक, शंकरशेठ रोड, पुणे – ४११०४२. फोन : (०२०) २६४४६०४४ २६४४६०४३, ई-मेल : sbi.10151@sbi.co.in

#### रण मिळकतीचा ताबा घेतल्याची नोटीस (सरफेसी कायदा २००२ च्या कलम १३(४)अन्वये)

नोटीम देण्यात येते की, तिकयुरिटाव्हेशन अँड रिकन्स्ट्रमान ऑफ कायनान्त्रीयल ॲसेटम् अँड एन्फोर्नमंट ऑफ तिकयुरिटी इंटरेस्ट (२००२ था ५५) च्या करमा १३(१५), व तिवसुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सिट) निवय २००२ मागिल निवस १ अन्यदे प्राप्त अधिकार केलेट्टा वर्कान्त्रवेद महानिक्त स्वातिक्र्या ताहकारा माणधी नोटीम कायना माणधी नोटीम कायना तार्वध्यपूर ६ १०६वाचे आत स्वीक्त स्वात्त्रवेद स्वात्त्रवे क्षात्त्रवेद स्वात्त्रवेद अपने स्वात्त्रवेद स्वात्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्वात्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्य स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्य स्वात्त्रवेद स्वात्त्य स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्य स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात्त्रवेद स्वात

शतलां आहु. पारण जनता व विशेषकरून कर्जदार यांना सामधान करण्यात येत आहे की त्यांनी सब्दर मिळ पारण जनता व विशेषकरून कर्जदार यांना सामधान करण्यात योज राज्ये का वाहा स्वतंत्रता सामधान करणे. त्यांचे प्राप्त वाहा का कार्याच्या जावल १३, उपकल्पन ८ को आर्थित. उत्तरपूत येण्यास उपलब्ध असलेल्या कालमर्यादेची तरतृह आहें.

कर्जदार/ मालक यांचे नाव	अचल मिळकतीचा तपशील	मागणी नोटीस तारीख	प्रतिकात्मक ताबा तारीख	येणे रक्कम
	मु. पो. जळोची, ता. बारामती, जि.पुणे-४१३१०२ येथील सर्व्हें नं.१६०/५/१/बी वरील श्री. असिफ अमिन शेख यांच्या मालकीचे निवासी घर क्षेत्र, ३१८ चोंमी,		04.09.2028	रू. ८८,८१,१४५.०० (रुपये अञ्चयाऐंशी लाख एक्याऐंशी हजार एकशे पंचेचाळील फक्त) अधिक पुणे भरणा होईपर्यंत पुढील व्याज, खर्च व शुक्क इ

दिनांक : १०.०९.२०२४ ठिकाण : पुणे (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा)

# Kirloskar Ferrous Industries Limited

Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Road,

CIN: L27101PN1991PLC063223

k irloskar

This is to inform that the Board of Directors of the Company at its meeting held on 9 August 2024 has recommended a Final Dividend of ₹ 2.50 per Equity Share with Face Value of ₹ 5.9 each (is. 50 percent) for the financialy avar 2023-2014 of the approval of the Members of the Company at their Annual General Meeting ('AGM') to be held on Tuesday, 24 September 2024 and the Final Dividend, if declared by the Members at the AGM, will be paid on or before 22 October 2024. In accordance with the provisions of the incomer-tax Act, 1961 (the Act) as amended from time to time, dividend declared or paid by a Company shall be taxable in the hands of the shareholders and the Company is required to deduct Tax at Source ("TDS) at the applicable rates. Therefore, the TDS will be deducted at the time of payment of dividend.

NOTICE TO THE MEMBERS

will be deducted at the time of payment of dividend. Tax rate applicable to a shareholder depends upon residential status and classification as per the provisions of the Act. All members are thereby requested to update at the earliest any change in residential status and/or category with depository participants (in case of shares held in electronic from) or with the RTA, i.e. Link Intime India Private Limited (in case of shares held in physical form), as may be applicable at the earliest before 13 September 2024.

A detailed communication regarding the withholding tax on dividend alongwith necessary annexures and guidance on registration / updation of details of bank account to receive dividend has been sent by email to those Members, whose email IDs are registered with the Depository Participants or with the RTA, as the case may be.

Application forms for claiming Nill or less rate of TDS by Resident Shareholders [such as Form 156 / Form 154 in case of Individuals and self-declaration by entities] and by Non Resident Shareholders [such as Form 156 and self-declaration] can be downloaded from the website of the RTA at <a href="https://www.linkintima.co.in/formsroundsd.html">https://www.linkintima.co.in/formsroundsd.html</a>
To enable us to determine applicable rate of TDS / withholding tax, you should upload necessary documents at https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-156-15h.html</a> or send by email to killinvestor@kirloskar.com before Friday, 13 September 2024.

No communication on tax detarmination / declaration on tax detarmination / declaration.

No communication on tax determination / deduction shall be considered after 13 September

A Member of the Company holding equity shares in physical form can register or update details of bank account with the RTA by sending signed copies of KYC Forms (viz. ISR-1, ISR-2, SH13 / ISR-3 as applicable) alongwith supporting documents to the email ID pune@linkchitme.co.in Aforesaid forms can be downloaded from the weblink <a href="https://web.linkintme.co.in/XYC-downloads.html">https://web.linkintme.co.in/XYC-downloads.html</a> If a Member of the Company holding equity shares in physical form has updated earlier KYC details with the RTA, there is no requirement to update KYC details again.

A Member of the Company holding equity shares in electronic form can register or update details of bank account with respective Depository Participant.

Documents furnished by the members shall be subject to review and examination by the Company before granting and beneficial rate or Nil rate. The Company reserves the right to reject documents in case of any discrepancy or documents are found to be incomplete. Decision of the Company with respect to the validity of any document shall be final.

For Kirloskar Ferrous Industries Limited

Mayuresh Gharpure Company Secretary

- Tel: +91 20 66084645 - Fax: +91 20 25813208

- Email: kfilinvestor@kirloskar.com · Website: www.kirloskarferrous.com

"Mark bearing word 'Kirloskar' in any form as a suffix or prefix is owned by Kirloskar Proprietary Limited and Kirloskar Ferrous Industries Limited is the Permitted User"

# Union Bank यूनियन बैंक 😈

व्यक्तियाँ तीन वर्षे)

(3) अंग्रीम प्रति अर्थाः
(3) अंग्रीम प्रति अर्थाः
(3) अंग्रीम प्रति अर्थाः
(3) अर्थाम् प्रति अर्थाः
(3) अर्थाम् प्रति अर्थाः
(3) अर्थाम् प्रति अर्थाः
(4) अर्थाम् प्रति अर्थाः
(4) अर्थाम् प्रति अर्थाः
(4) अर्थाम् प्रति अर्थाः
(4) अर्थाः
(4)

ाट तथा। दशाभूम करणार दांच सादर करण्यास दंड डाऊ शकता. बिंद्ध कुमार अग्रवाल काणः गुंबई आवर्षोत्रीआय नोंद, ऊ.: IBBMPA-001/IP-P00564/2017-18/11040

भारग्रस्त मालमत्ता व्यवस्थापन शाखा- मुंबई व्यनजला, 104, भारत हाउस, एम एस मार्ग, फोर्ट, मुंबई- 400 001. ई-मेलः samvmumbai@unionbankofindia₌bank

# स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सुरक्षी हित (अंमलवजावणी) नियम, 2002 च्या नियम 9(1) च्या तत्तुदीसह वाचलेल वित्तिय समेची सुरक्षितता व पुरनंचना आणि सुरक्षी हित कायदा, 2002 ची अंमलवजावण अंतर्गत स्थावर मलेच्या विक्रीक्षिता ई-लिलाव विक्री सूचना. आम जनतीस आणि विशेषकरून कर्जदार व हनीदार्थना यहारी 15 दिवसीय सूचना देण्यात येते व

आम जनरीत आणि विद्यापकरूप रूपत्र राज्य विद्यापत्र प्राप्त । जान्य । जान्य प्राप्त प्र प्राप्त ्रात्मा निर्मा खाला ननुद कलाल्या कर्णदागृहमीदार्गकदील युनियन बैंक ऑफ इंडियार्का अखाली नामून केलेल्या रेपणिया यसूलीकतिता याखाली नमुद केलेल्या तार्खिरियशी "जसे आहे उं आहे", "जसे आहे के काही आहे" आणि "जें काही आहे तेखे आहे" या तत्मावर करण्यात ये। आहे. राखीय किमत आणि इसता खाका नेव्यस्तान व्यवस्तान करण

### लिलावाची तारीख व वेळ: 26.09.2024 रोजी द. 12.00 ते सायं. 05.00 वा.

आतं राज्या करनी आग हमारा क्षेत्र के स्थापनी मानू करणानुमार आहं किलायदानी मार्टिय के ब्यंट 26 (20) 2007 4 मी हू. 12,00 में पारं, 0.500 पा.

क्रस्तिय, मार अर्थवर मार्टिय के मार्टिय के मार्ट्स के मार्टस के मा

तसंब बंध: 1101, 11 वा मनला, सालवा अलाटल, लाट क. 71, 12 वा जह, खाए (ए मूर्व- 400 525). है, में, अशिक्षण स्टिप्स प्रतिक्र हों, स्वी अशिक्षण स्टिप्स प्रतिक्र हों, से अशिक्षण स्टिप्स प्रतिक्र होंगे, (१) गुंब - 400 009. हैंव क्वास - 5, 6-4, 9-72, 9-0.280 (फ. चीच्छ कोटी एक्सप्रक्रीटी एक्सप्रक्रीटी एक्सप्रक्रीटी एक्सप्रक्री होंगे, स्वाचित्र होंगे, स्

मारामता क्र. 1:- व्यापसाधिक परिसर असरोले ऑफिस क्र. 3:- व्यापसाधिक परिसर असरोले ऑफिस क्र. 3:- व्यापसाधिक परिसर असरोले ऑफिस क्र. 320, तिसरा मजला, ई विंक असेत टॉवर्स प्रिमायसेस को-ऑफ्. संसायदी लि., 9 मोलीइना वेंड, पूणे- 411 001, भोजमा 647 ची, फुट क्लिटबान बोजनक आणि 591 ची. फुट कॉर्पेट बेज़, श्री. विजेंड सेका सांव्य नावाबद (पक्का काळा)

ाजावर, (उत्तश लाजाव)

— जच्चित किना, २, ४,५5,०,००/. • जमा करावयाची इसार खाम देश. राखीव किना, २, जच्चित किना, २, ४,५5,०,००/. • जमा करावयाची इसार खाम देश. राखीव किना, ज्ञा 10%, • माणणी सुचनी नारीख 100.12015, • नाबा सुचना नारीख 130.6.2024, • विक्रती सूचना नारीख 30.0.8.024.

अधिक तप्रिशासाणीत संपर्क: (क्वांवांवांना केक्ट्रो): काड्रल हतावळणी अधिकारी - सी. अर्चन और स्वाप्ति केक्ट्रा अर्थावांनी केक्ट्रा काड्रल हतावळणी अधिकारी - सी. अर्चन और स्वाप्ति केक्ट्रा केक्

सर्व मालमत्तांकारिता ई-लिलावाची तारीख आणि वेळ: 26.09.2024 रोजी दु. 12:00 ते सार्व. 05.0 मालमत्तेच्या तपासणीची तारीख: 18.09.2024 रोजी

ळ: मुंबई

नोरणी व लॉग-इन तसेच बोली निव्यांकरिता https://obkray.in येथे भेट ছा विक्रीच्या अटी व शर्ती च्या तपशिलांसाडी इच्छुक व्यक्ती बैंकेच्या www.unionbankofindia.co.in या वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात युनियन बँक ऑफ इंडिया

# स्व. रामगोपालजी राठी व्यापारी संकुल, शिवाजीनगर, लातूर फोन सं.(023८२) २५९५०३, फॅक्स नं.-032८२-२५५३४ संतर्भ क्र.: LUCB/AO/09-MTL-76/2024-25/51

दि लातूर अर्बन को-ऑप. बँक लि.,लातूर

(अचल मालमत्तेसाती) **विद्यार्थिय स्थापित स्थाप** 

(अयाल मालनांताला) (1121 - दूरावा) [नियम (१५)]

या अर्थी वार्ताक संदी कारणा है जिल्हा अर्थन को अर्था के देखें के हैं।

या अर्थी वार्ताक संदी कारणा है जिल्हा अर्था के किए अर्था के किए के आर्था के किए किए की की किए की की किए की की किए की की किए किए की किए की किए की किए

# अचल मालमत्तेचे विवरण

9) मालमता धारकार्य नांत्र : श्री.नितीन ब्रबनस्य टिंगरे सर्व माम व पोटमाग हिरपांसहित सर्खें, गट क.१३, हिस्सा क.१/१/३३ मधील श्रीनक्क ०० है. ०२.२५ आर म्हण्जंच २२५ वीं.मी. व त्यावर प्राणंक + ३ वरील मजले बांग्यन्ति संस्कृष्ट मासल प्र्या मध्ये असरकेरे मर्लेटस् क्र.१०९, १००, २००, २००, ३०२ झार्फक प्लोजर परील संसूर्ण पार्विण सहीत, मौजे धानोरी, युणे महानगर पालिका

हदीत, ज्याची चतुःसिमा..

्वाया वदुः।तभा... : सर्दे कः ३६/२ व ततात्रय दिगरे याची मालमता : मार्यकानिकः प्रदेश स्वतात्रय दिगरे याची मालमता : मार्यकानिकः प्रदेश स्वतात्रयाची मालमता : शेख इतात्व चाद खान याची मालमता : अच्या स्वतात्व प्रदेश स्वतात्व मालमता

२) माठानता धारकाचे नांव: श्री. क्वनताव त्रक्षण टिंगरे सर्व भाग न वीट्यमा हिरावांस्त्रीत तर्वहें ज. ३/, 2/2 स्पीत संब्यू रेखांबनानीत 'प्लॉट क. ४, मीचे धानोरी, ता. देवेंं, नौंदानी वि. युणं, गुणं नहानगर पातिकत हदीत, पुणं, क्षेत्रफळ २८.०%,०२ आर न्याक्वेत २८,७९,०२ खी. चुणं क्वानगर पातिकत हसीत, पुणं, क्षेत्रफळ पूर्वम, सर्व्हें ज. ३६/२/१ परिधमेस: रस्ता, दक्षिणेस: रस्ता, व्यत्तरेस: टिंगरे बेगलो

मालमत्ता धारकाचे नाव : श्री सतोष दिलीप उस्तोरीकर आणि सौ पल्लवी सतोष

उस्तोरीकर उत्साराज्य सर्व भाग व पोटमाग हिस्यांसहीत मीजे कोहेगांव, ता.हवेकी, नांदणी जिल्हा पुणे येथील सर्व्हें क्र.१६६/१९ए/२१ मधील एकूण जमीन क्षेत्रफळ १ हे. ३० आर पैकी ० हे. १०.५० आर म्हणजेच १०५० बी.मी., पुणे महानगर पालिका हहीत, पुणे, ज्याची चतुःसिमा...

पुरितः : ओडा पश्चिमेत्तः : मे अरूनिता रेसडेन्सी एलएलपी यांची मालमत्ता आणि सर्व्हे क १६६/१९ए/२१ चा

भारकारात । जरित माग दक्षिणेस : ६ मीटर्सचा अंतर्गत रस्ता व त्यानंतर श्री, प्रमोद जाथब यांची माह उत्तरेस : सर्व्हें क्र. १६६/१९ए/२१ पैकी श्री, खेसे यांची मारुमता

दिनांक : ०४/०९/२०२४ ठिकाण : पुणे (टिप : स्वर भाषांतर, तफावत पडल्यास मुळ इंग्रजी ग्राह्म)

सही /-प्राधिकृत अधिकारी लातूर अर्बन को-ऑप.बँक लि.,लातूर

दि लातूर अर्बन को–ऑप. बँक लि.,लातूर स्य रामगोपालजी राठी व्यापारी सकुल, शिवाजीनगर, लातूर फोन नं.(०२३८२) २५९५०३, फॅक्स नं.-०२३८२-२५५२३५ सर्वर्भ क्र.: LUCB/AO/09-LTL-35/2024-25/52 विनांक : ०४/०९/२

(अचल मालमत्तेसावी) ताडा सूचना [नियम ८(१)]

बार्किक परिशिश्ता नाषु केन्द्रेच्या मिकक्वतीचा उप्तर्शतः कारावाचे नियम ८ वह बावके जाणारे करण २४(६) अत्यर्धे C.Cox संच्येष्ट, २००४ गेतां बार्किकत बात्राचे प्रांता बार्कात्र आहे. सम्ब पिकेसः कर्नब्दा य सम्म जनतेस पूरित कप्त्याचा तेर्यं की, बार्जिक परिशेशा नमूट्ट केन्द्री भार असलेजी निकन्नत व संपत्तीसम्ब कोणीहै, कसत्याही प्रकारचा व्यवस्य करणात्र प्रााजस कोणीही सस्तरिक मारील निकन्नत व संपत्तीसम्बद व्यवस्था केन्द्रास्त तो व्यवस्थ दि कार्यूस् अर्बन को=ऑप बँक लि. , यांचा दि.३१/०५/२०२४ पर्यंतची रक्कम रू.२,0३,७२,२९०/-अबन बात-आप का कि, आया दि ३१ / ०४ / २०२४ प्रस्तावा स्थान के, २,०३,४०, / - क्षिण्य होने अपने करान हमार हमार दिन्म हमार देने मार के प्रतिकृति हमार कि स्थान करान हमार हमार दिन्म कर के अध्यक्त के स्थान हमार हमें अधिक करान कराने स्थान भरणा केरेली ओरेल तर ती वाना स्थान माणिया स्थानेया बोनास्त्री असेल. सामो प्रयाण्याता सार्क्षपत्रीय केरित हमार सिक्स कर, १३,२८,०४५ + पुढीन करान्दराप्तामां व्याज, बच्चे परवारी आहे. संस्थीत माहमानेयाम मुस्तरीसाठी अस्तेलन्या कायवारों करान २ औ ज्यावकम (८) मधील तत्त्वद्वीयों काव्याव्या असारेल्या वेंग्रसाठी कर्जवर यांनी क्ष्म वेंग्रयात वेंद्र आहे.

#### अचल मालमत्तेचे विवरण मालमत्ता धारकाचे नांव : श्री. रोहिदास लक्ष्मण

५) नात्मक्ता भारकाच नातः श्रार साहृद्धात करूपण दिवार सर्व माग व पोटमा हिरवास्तित हमारत नामे '**आईवीजे पँकेस अपार्टमेंट**' मधीक **विंग-ए** च्या ग्रारकड फ्लोअर वरील '**शॉप क्र.०१**', सर्व्हें क्र.३६ हिस्सा क्र.२/२, मीजे धानोरी, पुणे महानगर पालिका हहीत, पुणे, क्षेत्रफळ ८२२ वी.फु. म्हणजेच ७६.३९ वी.मी.

नहाराच्या भारत्या हुआ, चुण, कम्मण्य ८२२ था.जूर-स्थापा प्रदान र पाना. २) मालमत्ता धारत्याचे मांच : श्री. राहुल रोहिदात दिगरे सर्व माग व पोर्टमाग हिस्सांसहीत इमारत नामे 'आईजी पॅलेस अपार्टमेंट' मधील बिंग-ए च्या ग्राजंड फ्लोजर वरील 'बॉप क्र.04', सर्व्ह क्र.३६ हिस्सा क्र.२/२, मीजे धानोरी, पुणे

### महानगर पालिका हद्दीत, पुणे, क्षेत्रफळ ३०६ चौ.फु. म्हणजेच २८.४३ चौ.मी.

४) मालमत्ता धारकाचे नांव : श्री. बद्दन लक्ष्मण टिंगरे सर्व भाग व पोटमाग हिस्यांसहीत सर्व्हें क्र.३६/२/२ मधील मंजूर रेखांकनातील 'फ्लॉट क्र.५', मौजे धानोरी, पुणे महानगर पालिका हद्दीत, पुणे, क्षेत्रफळ २८७९.०२ चौ फुट ज्याची

# चतुःसिमा खालाल प्रमाण.... पूर्वेसः सर्व्हे क्र.३६/२/१ पश्चिमेसः रस्ता, दक्षिणेसः रस्ता, उत्तरेसः टिंगरे बंगलो

दिनांक : ०४/०९/२०२४ ठिकाण : पुणे सही /-विकाण : पुणे (टिप : स्थैर मात्रातर, तफावत पडल्यास मुळ इंग्रजी ग्राह्म) प्राधिकृत अधिकारी लातूर अर्बन को-ऑप.बँक लि.,लातूर

# अभ्युदय को-ऑप. बॅक लि. (मल्टी-स्टेट शेडचुल्ड बँक) विपीकृत कार्यालयः ३६/२५१२, अभ्युदय नगर, जी. बी. अबिकर मार्ग, मुंबई -

# सभासदांना सूबना

. वर्व सभासरांना सूचना देण्यात येते की अभ्युदब को-ऑप. बँक लिमिटेडची ६१ वी वार्षिट प्रवर्साधारण सभा गुफवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० बाजत रभ्युदय बँक हॉल, अभ्युदय बँक बिल्डिंग, पहिला मजला, सेक्टर १७. वाशी. नवी मंबर्ड २००७०३ येथे घेण्यात येणार आहे. सभेपुढील कामकाजाचे विषय खालील प्रमाणे आहे. ) दिनांक २७ सप्टेंबर, २०२३ रोजी झालेल्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

इतिवताचे वाचन व तो कायम करणे. , विनांक **३१ मार्च, २०२४ वर्ष** अखेरचा लेखापरिक्षित ताळेबंद व नफातोटा प प्रशासक मंडळाचा अहवाल व वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल यांस मान्यता देणे.

) २०२३-२४ या वर्षाचा दीर्घ नमुन्यातील लेखापरिक्षीत अहवाल (LFAR) आणि तद्नं त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती धेणे ) २०२४-२५ या वर्षासाठी वैधानिक लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे, त्यांचा मेहेनताना

ठरविण्याचे अधिकार प्रशासक मंडळास देणे. (रिखर्व बँकेच्या मंजूरीस अधीन राहुन) ) बैंकेच्या सद्याच्या उपविधींमधील दुरुस्त्यांबाबत (वेबसाइटवर उपलब्ध आहे) प्रशासक मंडळाने केलेल्या शिफारशींचा विचार करणे व त्यास मान्यता देणे. (रिझर्व बँक व सेंट्रल

रजिस्ट्रार यांचे मंजुरीस अधीन राहुन) ) बैंकेचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांचेकडे २०२३-२४ या आर्थिक वर्षात येणेवाकी असलेल्या कर्जांची माहिती घेणे. (मल्टी स्टेट कॉ-ऑप सोसायटी ॲक्ट २००२ कलम ३९(३) अनुसार)

) ६ १ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांची, की ज्यांची नावे ६ १ व्य क सर्वसाधारण सभेच्या हजेरी बुकात सभेस उपस्थित म्हणून नाहीत, अशा सभासदां

गैरहजेरी माफ करणे. .) अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय.

मा.प्रशासक मंडळाच्या आदेशावरून पी. एस. सालियन मुख्य कार्यकारी अधिक देनांक : १० सप्टेंबर, २०२४

क्रमाण क 5 र (11)) नुधार ताकृश्व करण्यात यहत्त व क्षणा ताकृश्व करलता भागा त्याचा दिवस त्याचा किताणी स्वत्यक्षित १०.३ क वाता गांचमा येहीं वत् या समेश्य केतामां वाचित व्याचा विद्या विषय हत्ताळ्यात येतील. त्या समेश गणसंख्येत्व वेधन राहत्वार नाष्ठि. क्षणसंबंधन वार्षित क्यास्वर्ण / ताळेबंद प्रकाशसंखी क्षणसंखी क्षणसंबी क्यास्वर्ण माहिती हवी असल्या त्यांनी समे पुळा कर्षांकर्ता अधिकारी यांच के. है. टॉबर्, की. डी. आंबोकर मार्ग, परेल विहोत्तेत्र, मुंबई -४०००१२ येथे दितांक २० सप्टेंबर, २०२४ पर्यंत लोखी कळ्यावे, जेणेकरून आवश्यक माहिती उपलब्ध करून देता येईल

s) बँकेचे ओळखण्त्र धारण करणाऱ्या सभासदांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी हो येईल. ज्या सभासदांनी अजूनहीं ओळखपत्र प्राप्त केले नसेल त्यांनी आपले दोन "आ आकाराचे फोटो (३ से.मी x २ से.मी.) शेअर डिपार्टमेंट मध्ये जमा करून आपले ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे.

वार्षिक अस्वालाची प्रत बँकेच्या अधिकत वेबसाइट वर उपलब्ध आहे.

[नियम १(२) ७:३००० **प्रमी कायदा न्यायाविकरणाच्या** मुंबई खंडपीठ • V क्रमांक सी. पी. / ११४ (एमबी) / २०२४

त क्रमाक सा. पा. / २२४ (एमबा) / २०२४ **राह्नीय फंपनी कारक न्यायाध्विकरणाऱ्या** मुंबई खंडपीठ - V कंपनी याधिका क्रमांक सी. पी. / ११४ (एमबी) / २०२४

कंपनी अधिनियम २०१३ च्या लागू असलेल्या तरतुर्दीच्या संदर्भात, एनसीएलटी (कंपनीच्या शेअ-कॅपिटलच्या कपातीसाठी प्रक्रिया) नियम २०१६ तसेच त्यातील कोणत्याही कायदेविषयक बदल किंवा पनरावत्ती सध्या अस् भाहे त्याच्याशी संदर्भात

**फ्रेनेनियस कावी प्रक्रिया प्रायकोट लिमिटेड** च्या इक्किटी शेअन

स काबी हंडिया पायव्हेर निप्रिटेड क खाजगी मर्यादित कंपनी जी कंपनी अधिनियम १९५। र्गत समाविष्ट आहे, आणि ज्याचे नोंदणीकृत कार्यालय र्-३ एमआयडीसी रांजणगाव गणपती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, रांजणगाव, महाराष्ट्र, इंडिया ४१२२२० येथे आहे. \_ एन: यू२४२३१पीएन१९९५पीटीसी०१४०१७

# सूचनेचे प्रकाशन

दिली जाते की माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मंबई खंडपीठ . स्ट 2024 रोजी एक वाचिका सादर करण्यात आली होती आणि माननीय न्यायाधिकरणाने 4 सप्टेंबर 20 . रोजी ती मान्य केली, याचिका कंपनीच्या सदस्यांनी पारित केलेल्या विशेष ठरावाच्या पुष्टीसाठी होती. य च्या नफा व तोटा खाल्यातील शिल्लक रकमेचा वापर 513.055 कोटी रुपयांच्या मयदिपर्यंत सेक्युरिटीज प्रीमियम खाल्याविरुद्ध करण्याचा प्रस्ताव आहे, तसेच कंपनीने जारी केलेल्या, सबस्क्राईब केलेल ्र जे भरतेल्या एकूण 16,72,94,090 (स्रोळा कोटी बहात्तर लाख चौराण्णव हजार नव्यद) इक्विटी थोअर्स रह ज्न, प्रत्येक INR 10 चे मूल्य असलेल्या रोअर्सचा समावेश आहे, जे Fresentus Kabl AG (पालक कंपनी; आणि Fresentus Kabi Deutschland Gmbh कहून धारित आहेत. प्रत्येक हक्किटी शेक प्रति शेअर INR 20.98 (वीस रुपये आणि अठ्याण्णव पैसे) या दराने भरपाई केली जाईल.

ार्विदेशित असुरक्षित कर्षांदर्शनां नोटिहा पाठविष्पात आक्ष्या आहेत. याचिकाकार्त कंपनीने ३२ जुलै २०२४ रोर निर्देशित असुरक्षित कर्षांदर्शनां नोटिहा पाठविष्पात आक्ष्या आहेत. याचिकाकार्त कंपनीने ३ जुलै २०२४ रोर पार केलेली कर्जदार्शनी यादी याचिकाकर्ता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात स्रोमवार ते शुक्रवार दरम्या एकाळी ११ ते दुपारी ४ या वेकेत सर्व कामकाजाच्या दिवशी तपासणीसाठी उपलब्ध आहे.

. दिराराला पाचिकेविरुद्ध किंवा कर्जदारांच्या यादीतील तपशीलाविरुद्ध काही आक्षेप असेल, तर

ાપિયેકનાકે યોગ્ય માનવ્યા ગાતીલ. સંધ, પ્રાથિકેના સુનાવળી ૧૨ કિસેલર ૨૦૫૪ રોગી ચૂધવાર દિનાંક્ષ દરવાપાત આતી આદે, વ્યા દિવશી ટ્રિસ્ટ્રાન્ટ પોક્સ પુરેશન પર લોકાયારી કાર્યકર્યાલા સુનાવળીત સદ્ધમાંગી ક્રાયથે અસેલ, તર ત્યાને આપસે આક્રોપ પાઠવૃત્ પશ્ચિત રાઇપ્પાસાઠી ચિનંતી કરાવી.

ांजय गुप्ता आयएन: ०२२९५९२१ नांक: १० सप्टेंबर २०२४